Regd. Office: 4, Bhima Vaitarna Complex, Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai - 400030

Tel.: 0731-4241914, 2499910

E-mail: premiercapservices@gmail.com

PREMIER CAPITAL SERVICES LTD.

CIN: L65920MH1983PLC030629



February 4, 2020

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Rotunda Building, Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub.: Copy of Newspaper Clippings - Board Meeting.

Reference: Scrip Code: 511016 Scrip ID: PREMCAP

In terms of Regulation 30 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation to our letter dated February 3, 2020 with regard to Notice of Board Meeting scheduled to be held on Wednesday, February 12, 2020, please find enclosed herewith newspaper clipping of the advertisement published in Active Times (English newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi newspaper), both Mumbai edition.

You are requested to kindly take the same on record.

TALS.

. Thank you.

Yours truly,

For Premier Capital Services Limited

Pranjali Dubey

Company Secretary & Compliance Officer

M. No. A52179

Encl. as above

187. Princess Street, Mumbai, 400 002

Tel No.022-22001747, Fax No.022-22001652

CIN: L65990MH1976PLC018902

Email ID: sinduvallev76@gmail.com

NOTICE is hereby given that a meeting o

the Board of Directors will be held on Friday,

the 14th February, 2020, to consider and

approve the unaudited financial results fo

the quarter ended 31st December, 2019.

Notice is also available on the websites o

For SINDU VALLEY TECHNOLOGIES LTD

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my clients

DHIREN M PATEĽ is in

possession of all that property

described in the Schedule hereto

My client state that he Himself and

his mother LATE INDRABEN M

PATEL were joint share holder of

GOREGAON SAHAKAR NIWAS

CHS LTD holding five share of Rs. 50 each bearing certificate no 14 distinctive no. 71 to 75 in respect

of below mentioned schedule

Property, my client state that

INDIRABEN M PATEL died in SOMERVILLE BOROUGH (USA)

MAHENDRABHAI PATEL passed

away in August 1999 (prior to

allotment of said Flat) Intestate

leaving behind them DIPAK BIMAL

PATEL, DHIREN M . PATEL, NINA

NAISHAD PATEL, PRAGNA BHARAT PATEL, SIMA

RAGHUNATH MENON are the only

legal heirs. My client state that all

the legal heirs have release their

right in favour of my client by Registered Release Deed.

Any person/s, legal heirs, institutes,

mortgagee, Banks, society etc

having any claim or right in respect

of the said property by way of inheritance, Legal Heirs ,share,

sale, mortgage, lease, lien, license

gift, possession or encumbrance

howsoever or otherwise is hereby

required to intimate to the

undersigned within 15 days from

the date of publication of this notice

with all supporting documents

failing which the transaction shall be

completed without reference to

such claim and the claims, if any, of

such person shall be treated as

waived and not binding on our

THE SCHEDULE ABOVE

REFERRED TO:

Flat no. 305, on 3rd Floor having an

area admeasuring 675 sqft carpet

in the building known as Goregaon Sahakar Niwas CHS Ltd, situated

at Plot no. 160/161 Road no. 2,

Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai 400 062,

off Stn. Road, Opp Registration

Office, Goregaon West Mumbai

of his/ her/their such claim, if any

n **04-06-2019** and

UPENDRA SHUKLA

(DIN:00220067)

the BSE i.e. www.bseindia.com.

Place: Mumbai

helow

Date: 03-02-2020

Greetings to Sakar Family for the renovation of five rural schools

The educational authorities administrators of the schools greeted the Mumbai based, Sakar family, run volunteers, presenting Certificate of for their Honor, financial support for the given renovation of five government schools of Dharampur area. With the help of generous financial support given by the Sakar family, approximately 1100 rural students have got the gift of new classrooms. new and facilities а new future. Under the "Gyanyoga" of Sakar family, the Sakar gives economical support and inspiration to schools of the the economically and backward of schools the urban area. The students are also gifted by various educational models and new syllabi imported from America by family Sakar to help them

about new global scientific research. Functional since the last ten years, Sakar Trust successfully has completed several projects welfare. The Sakar family has than given hundred thousand people new directions to life through education, health, senior citizen care, yoga studies, career guidance and and over five hundred experiments, books and videos. No donation is accepted by Sarkar Trust nor any kind government private help received. The benefits of all the projects of Sakar given free of cost to every person without any discrimination.

information

the

Education officer and well social known servant of Dharmapur area, Shri. Dineshbhai expressing Patel, his gratitude for Gyanyoga the project of Sakar, said, "The schools and students of the rural area are in

extreme need of help. With the diligently provided financial support by Sakar the family, thousands of students get a new future and a new life and for that the enlightened citizens of Valsad area are thankful to the Sakar family." Gyanyoga project of Sakar has renovated the schools of the Nani Dhol, Dungari, Awadh. Barolia. Mrigmal

Malghar. Trust's Sakar learned inspirer, lecturer author, philosophy of and science, Shri Hitenbhai Bhuta, is the founder and administrator a global software company. Basically born Saurashtra, in Hitenbhai, Shri. has come to the Damnagar village of Amreli district his maternal to uncles Hakani's family home times several and is aware of difficulties the faced by the rural areas. Hitenbhai's brother younger Bhavishbhai Bhuta manages and encourages the Bhuta family's

social service program. Pioneer in all the service works of the Sakar Trust, Alpaben Bhuta, the wife of Hitenbhai, basically the daughter honourable the Kamlashi Sanghvi family of Amreli district and she has studied B.Sc. and L.L.B. Amreli district. volunteers Many the Sakar from Trust serve with assiduous care and support for each of the organization's program. Hitenbhai,

concerned about the education and care of the Indian rural areas, even being in the United all are indebted the society and the country. We respect the committed social workers of the rural area, respected professors of the school and the school administrators for relentless their

the students." Various projects of Sakar Trust are organized by the generous donation of Sakar Trust Mumbai and US-based Harilal Ratilal Bhuta family. To get the information about Sakar Trust, you can search 'Sakar Trust' in Google

and YouTube.

efforts to benefit

PUBLIC NOTICE MRS.N.V.B.N.JYOTI LAKKIMSETTY s bona fide member of Bhagyasiddhi Co.op. Hsg. Soc. Ltd. and owner of Fla No.202 (Admeasuring 222 sq.fts. carpe area) on the 02nd Floor in A- Wing o Pushpa vinod-15 of Bhagyasiddhi Co.op. Hsg. Soc. Ltd. situated at Simpoli Road, Borivali West, Mumbai-400 092, lying on plot of land bearing Old final Plot No. 644, New Final Plot No. 348 of TPS III corresponding C.T.S.No.45 being at Village: Shimpol Taluka: Borivli in the Registration Distric and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, holding Share Certificate No.2 comprising of Five fully paid up shares of Rs. 50/- bearing No. 6 to 10 (both inclusive)

Said**`MRS. N. V. B. N. JYOTI** LAKKIMSETTY have reported to loss of original Share Certificate No. 2 and applied to the Society for issue of duplicate share certificate and ask me

to publish this notice. f any one is having any claim/objectio should contact/write to the undersigned within 15 (Fifteen days) from the date of this notice. There after no claim will be considered and the society will proceed further to issue duplicate share certificate.

Sd/- MR.G.V.SHIRODKAR Advocate High Court 1, Kotusingh Chawl, Near Royal arden Building, Kasturba X Rd.No. 2 Borivli East, Mumbai- 400 066 Date: 04/02/202

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Hridaynaraya Mishra is the owner of Flat No. 306, "B" Wing, o Third Floor, Jay Sai Leela Co. Op. Hsg. Soc. Ltd Navghar Road, Bhayandar (E), Dist. - Than Navghar Road, Bhayandar (E), Dist. - Thane 401105. The First original agreement executed between M/s. Shrikrishna Builders (Builder) and Mr. Shyambahadur Singh (Purchaser) has beer lost/Misplaced at Navghar Road, Bhayandar (E) Dist.-Thane 401105

All the persons, government authorities, banks financial institution, Etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim whatsoever regarding Misplaced of the above said agreement within 14 days from this notice, otherwise it will be treated that nothing bjections or claim is their over it.

Date: 04/02/2020 R. J. MISHRA Advocate High Cour B/108, Bhaidaya Nagar, Navghar Road, Bhayandar (E).

PUBLIC NOTICE

MR. MOHAMMAD WAHIDUDIN. Flat No 303, New Tayeb Castle Co- Op. Hsg. Societ Ltd , having address at Near Janta Dain Pooja Nagar Road, Mira Road (E) Dis Thane 401107 died on 08/02/2013 withou

making nomination. The society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimant or claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/propert of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies o such documents and other proofs in suppor of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the decease members in the capital/ property of the society in such manner as is provided unde the bye-laws of the society. The claims objections if any, received by the society fo transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property o the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of th society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Chairman/ Secretary of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice til the date of expiry of its period.

For and on hehalf of Sd- Hon. Secretary NEW TAYEB CASTLE C.H.S. LTD Date: 04/02/2020

PÄE PAE LIMITED

CIN:L99999MH1950PLC008152 Regd. Off.: 69, Tardeo Road, Mumbai-400034. Phone: 022-66185799 Fax No.:022-66185757

Web.: www.paeltd.com Email: investors@paeltd.c

NOTICE NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015 a Meeting of the Board of Directors o the Company will be held on Thursday 13th January, 2020 at the Registered and Corporate office of the Company, inter-alia to consider and approve the following amongst other routine matters:-

To consider and take on record the Unaudited Financial Results (Standalone of the Company for the quarter and nine months ended as on December 31st, 2019 2) To discuss any other matters with approval of the Chairman.

Further, as per Prohibition of Inside Trading framed pursuant to the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window in respect of the Companies securities has remained closed for all the Directors / Officers designated employees of the Company from the closing of quarter i.e. from January 1st 2020 and shall remain closed till the completion of 48 hours after the announcement of financial results of the

company to the stock exchanges Further details will be available on the website of the company i.e. www.paeltd.com and also on the website o BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the company's shares are listed.

Place: Mumbai For PAE Limite Date: 03.02.2020

and on behalf of Board

Kritika Nigam Company Secretary & Compliance Office

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN NOTICE is hereby given to the public a large, that my client Mrs. Sugandha Dhaku adhav, has became the Owner of Fla No.A/01, Ground Floor, admeasuring 27.60 Square Meters Built-up Area, in the Registered Society known as Amir Regency Co-operative Housing Society **Ltd.,** bearing Reg. No. TNA/VSI/HSG/TC 15464/2004-2005, dated 28.04.2004 constructed on N. A. Land bearing Survey No.178, Hissa No.2, Survey No.179 Hissa No. 3, lying being situate at **Manvel Pada** Virar (East), Taluka Vasai, Dist. Palghar 401305, by virtue of the Law of Inheritance & Law of Indian Succession Act, after th demise of her Husband Late Mr. Dhaku Tukaram Jadhav who died intestate or 23.10.2013 empowering her as his lega heir and representative, who is entitled to

succeed to the estate of the deceased. Accordingly, family members of the deceased (1) Mr. Jayesh Dhaku Jadhav (Son), (2) Mr. Prathamesh Dhaku Jadhav (Son), (3) Ms. Smita Dhaku Jadhav (Daughter), & (4) Ms. Pranali Dhaku Jadhav - (Daughter), have given their NO and CONSENT to their Mother Mrs Sugandha Dhaku Jadhav, to regularize the said Flat on her name and given their NOC & Consent to Sell the said Flat to (1) Mi Santosh Ashok Nagarkar & (2) Mrs Sakshi Santosh Nagarkar (Prospectiv Buyers).

Accordingly Mrs. Sugandha Dhaku adhav wife and Widow of Late Mr. Dhaku Tukaram Jadhay have sold the aforesaid Flat to **(1) Mr.santosh Ashok Nagarkar** & (2) Mrs. Sakshi Santosh Nagarkar.

Whoever has any kind of right, title, interes n the aforesaid Property, shall come orward with their genuine objection within 15 days from the date of publication of this Notice, and contact me on phone or at the ollowing address. Otherwise it shall be deemed and presumed that my client i ntitled to dispose off her aforesaid property, and no claim shall be entertained after the expiry of Notice period.

S.K. Khatri Advocate - High Court Flat No.03, Ambika Apartment. Near Vartak Hall, Agashi Road, Virar (W), Dist. Palghar - 401303 Mob. : 9325973730

Date: 04.02.203

PUBLIC NOTICE

By this Notice Public in general is informed that my clients Mrs. Bharati Ashok Balar and **Ashok V. Balar** are owners of Shop No 12, situated on the Ground Floor of the building known as the Vasundhara IV Cooperative Housing Society Ltd., Poonam Sagar Complex, Mira Road (East), Dist. Thane 401107. A Share Certificate No. 067 for 5 fully paid up shares Distinctive Number from 331 to 335 was issued by the society respect of the said shop to the predecessors of my clients. My clients have lost, misplaced the said Share Certificates issued by the Society and the same is not traceable. The objections, claims is hereby invited from the objectors, claimants who are having claim objection on the basis of the said lost misplaced Share Certificate, may contact undersigned within 15 days from the date of publication of this notice, along with documentary support in his/her/their claims failing which no claim will be considered and the Society will be free to issue duplicate

Share Certificate. K. R. Tiwari, Advocate Shop No. 14, A-5, Sector-7

Shantinagar, Mira Road, Dist. Thane PUBLIC NOTICE

Shri SHANTARAM KANOJI AHIR, Member of the Flat No. C/502, Govindnagar SRA Sahakari Grihanirama Sanstha Maryadit having address at Govind Nagar, Suren Cross Road, Nr. Darpan Telephone Exchange, Andheri (East), Mumbai-400093, and holding Flat No. C/502 in the above building of the society, died on 04/10/2008 in Mumbai without making any nomination after that his wife Smt. SUDHABAI SANTARAM AHIR also died n Mumbai on 25/06/2011 and he/she has a daughter **Smt. RESHMA** BALKRISHNA PAVASKAR only as legal heir she also expired in Mumbai on 27/05/1986 leaving behind only a legal heir her son Mr. DEEPAK BALKRISHNA

PAVASKAR who is alive. The society hereby Invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and nterest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, i any, received by the society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10 A.M. to 05 P.M. from the date of publication of the notice till the

date of expiry of its period. For and on behalf of The Govindnagar SRA Sahakari Grihanirama Sanstha Maryadit CHS Ltd. Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 04/02/2020

Notice

Dated: 04 -02-2020

RAJESH SHARMA

Advocates for the client

The Medical records of the patients admitted in Parulekar Hospital from 1st April 2011 to 31st December 2011 will be disposed off permanently on 20th March 2020. Patient or their close relatives who wish to have these documents, may please contact the Head of Medical Record Department (Dr. Vishakha Parulekar) on any working day between 11.00 am to 4.30 pm before 10th March 2020 with written application.

Close relative must get a 'NO OBJECTION' Letter from the

Executive Director

Sd/-**Medical Director** Dr. Vishakha Parulekar Dr. Vishwas Parulekar

PREMIER CAPITAL SERVICES LIMITED

Regd. Off.: 4, Bhima Vaitarna Complex, Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai - 400030 E-mail: premiercapservices@gmail.com | Website: www.premiercapitalservices.in Ph.: 0731-2499910 | Fax: 0731-4241999 | CIN: L65920MH1983PLC030629 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of Premier Capital Services Limited (the Company) is scheduled to be held on Wednesday, February 12, 2020, inter-alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended December 31. 2019. The said information is also available on Company's website i.e. 'www.premiercapitalservices.in" and the website of Stock Exchange, where the shares of the Company are listed viz., BSE Limited (www.bseindia.com). For Premier Capital Services Limited

Date: February 3, 2020

Pranjali Dubey (Company Secretary)

NOTICE FOR DUPLICATE ISSUE OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Share Certificate (s) Nos. for 200 Equity Shares, bearing Distinctive Numbers 3094294 - 3094393 5066394 - 5066493 respectively, in Company Name PILANI INVEST MENT & INDUSTRIES CORPORATION LTD. having its registered of fice at 9/1, BIRLA BUILDING, R.N.MUKHERJEE ROAD, KOLKATA-700001 standing in the name(s) of PUSHPA PERMANAND BHATIA 8
Jointly with LATE PERMANAND has/have been lost and that an application for the issue of duplicate(s) in lieu thereof has been made to the company. Objections if any, should be made within 15 days from the date of this publication to the Company's Registrar & Share Transfer Agent - Niche Technologies Pvt. Ltd., 3A, Auckland Place, 7th Floor, Room No.7A l & 7B. Kolkata-700 017.

The Public are cautioned against dealing in any way with these

PUSHPA PERMANAND BHATIA (Shareholder Name)

PAZEL INTERNATIONAL LIMITED Regd. Off.: V Star Plaza, Shop No. 115, Plot No. 16, Chandavarkar Road, Borivali (West),

Mumbai - 400 092, MH, IN CIN: L60200MH1980PLC022303 Tel: 022-2844 9591 Website: www.pazelinternational.com Email Id: rutron1980@gmail.com

NOTICE

Pursuant to Regulations 29, 33 and 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, notice is hereby given that meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, February 11, 2020 at 2.30 p.m. at the Registered office of the Company to inter alia consider and approve Standalone Un-audited Financial Results of the Company for the Quarter and Nine months ended December 31, 2019 together with Limited Review Report thereon.

This intimation is also available on the website of the 1-Company (www.rutroninternational.com);

Place : Mumbai

2-BSE Limited (www.bseindia.com);

Rushabh Ashwin Choksi Managing Director Date: 01.02.2020 NOTICE SHREE DIGVIJAY CEMENT COMPANY LIMITED Regd. Office Address: P. O. Digvijay Gram, Via Jamnagar, Gujarat- 361140

Notice is hereby given that the certificate(s) for the said securities of the Company has

have been lost/ misplaced and the holder(s) of the 15 days from this date, else the

empany will proceed to issue Duplicate Share Certificates without further information Folio No. Kind of Secu. & No. of Certificate Face Value Secu. Nos. Nos. Name of the Holders RAXA HARSHAD JHAVERI 22681 - 286007⁻ 00005130 Equity Rs. 10/- 400 22688 2860470 VIMLA KESHRICHAND SUTARIA

Name of holder/Applicant:- RAXA HARSHAD JHAVERI VIMLA KESHRICHAND SUTARIA (DECEASED)

SINDU VALLEY TECHNOLOGIES LTD. **PUBLIC NOTICE** 46, Mulji Jetha Bldg., Above BOB, 2nd Floo ly client, Mr. Sudhir Anant Sadhale

Society. Thane have purchased the aforesaid flat from M/s. Bhave & Associates vide agreement to sale dto 20.08.1974 or there about . The agreement for sale dtd 20.08.1974 o here about is lost/misplaced by m lient for which my client has filed an FI Naupada Police Station at Proper Original Paper Missing Register No. 144 dtd 15.09.2008 but the same was no published as notice, since it was no

Owner of A-9. Parmsuk

If, anyone finds the same or has an claims about the same then suc person/s can contact me within **15 day** rom issue of this notice.

mphasized by my client in the year

RAKHI V. GHARAT DATE:-4/2/2020 (Adv. High Court Baba Xerox Centre, Mazzanine Floor, armony C.H.S. Front of Bharat Jeweller Court Naka, Thane (west) 9769 3839 88 / 8169 823 146

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my clients (1) NAVDEEP SINGH MALHOTRA (2) MEHARDEEP SINGH MALHOTRA being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of BANDANA MALHOTRA for the Flat No. 1003, 10th Park, Mira Bhayander Road, Mira Road (E), Dist: Thane-401107.

FURTHER (1) NAVDEEP SINGH MALHOTRA (2) BANDANA MALHOTRA (during her life time) were the owners of the said Flat, having being purchased from M/S. ASHOKA DEVELOPERS, by way of Agreement for sale date 23/12/2011 and the same was registere at Thane under document No. TNN4 09809-2011 dated 23/12/2011.

But the deceased BANDANA MALHOTRA has expired on 17/12/2018, at Mira Road (E), Thane, having death Registration No. D-2018: 27-90147-004316 dated 28/12/2018, leaving behind her husband i.e. NAVDEEP SINGH MALHOTRA and her Son i.e MEHARDEEP SINGH MALHOTRA as he only legal heirs and representatives of accordance with the law of succession under which she was governed at the tim

THEREFORE ANY MEMBER OF appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of (1) NAVDEEP SINGH MALHOTRA (2) MEHARDEEP SINGH MALHOTRA being the only claiming to b the Surviving Legal heirs and representatives of BANDANA MALHOTRA of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance ortgage, transfer, sale, gift, lease license, lien, charge, trust, maintenance easement, tenancy in perpetuity or an civil or criminal litigations or recover proceedings should intimate in writing t me within 14 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or b registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s wi be considered to have been waived and/or abandoned.

Adv. Akta M. Parikh Shop No. 22, 1st Floor Crystal Plaza, Station Road Mira Road (E), Dist: Thane-401107 Place: Mira Road (E), Thane. Date: 04.02.2020

NOTICE

Mrs. Sharana Ramesh Kargutkar and Mr. Ramesh Narayan Kargutkar members of the Fatima Abode Co-operative Housing Society Ltd. having address at Kirol Road, Near Fatima Church, Vidyavihar (West), Mumbai- 400 086 and holding Flat No. 21, 3 rd Floor in the building of the society. Mrs Sharana Ramesh Kargutkar died on 30/03/2002 and Mr. Ramesh Narayan Kargutkar died on 07/10/2012 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objectors to the iector or transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claim/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Byelaws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Sd/-Hon. Secretary Fatima Abode C.H.S.Ltd. Place: Mumbai, Dtd: 03/02/20

Ajay Multi Project Limited CIN: L45201MH1982PLC100777

Regd. Off: 3-B, 1st Floor, Plot 285, Chaturbhuj Jivandas Bldg Shamaldas Gandhi Marg, Marine Lines Kalhadevi Mumhai Maharashtra - 400002 Tel No: - 022-32287020 | Email Id: www.ampltd@gmail.com | Website: http://www.ampltd.co.in/

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday 13th February, 2020 at 3.30 p.m., inter-alia to consider, review and approve un-audited Financial results for quarter and nine month ended 31st December, 2019.

This information is available on the website of the Company at www.ampltd.co.in For Ajay Muti Projects Limited

(Director)

Mahavir Jair

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at large that my client Mrs. LEENA SEQUEIRA intends to sell her flat, flat no.3, Ground floor, Prem Vasundhara Co. Op. Hsg. Soc. Ltd., Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai- 400093. The sale track is: Developer Prem Vasundhara Co. Op. Hsg. Soc. Ltd., Andheri (E), sold the said flat to Shri S.S. Shirodkar and Mrs. I.S. Shirodkar by Agreement, dt. 20th August, 1976, Shri. S.S. Shirodkar & Mrs. I.S. Shirodkar sold the said flat to Mrs. Lilian P.H. Burjorkar by Transfer Agreement dt 04.06.1987 (both original Agreements are missing and xerox copies of the same are available, Mrs. Lilian P.H. Burjorkar bequeathed the said Flat to her daughter Miss Perrir Maria Homi Anson by will dated 20.06,1990 and Probate of Will dt. 16.11,1994. Origina Will and Probate of the same is with society or Mrs. Perrin Maria Homi Anson. Mrs. Perrir Maria Homi Anson sold the said flat to Mr. Diamal Lalchand Vaswami by agreement dated 17.11.1994. After death of Mr. D.L. Vaswani, said flat was transferred to Mrs. Rukmin Vaswani being nominee of late D.L. Vaswani. Mrs. Rukmini Vaswani sold the said flat to mv client Miss Leena Satyaprakash Chavan (now Mrs. Leena Sequeira after marriage) by agreement dated 22.02.2005. The name of my client has been endorsed in the share certificate of the said flat. My client has lodged necessary complaint (N.C.) for missing original documents with MIDC Police Station on 23.01.2020. Any person having any right, title or interest in the said flat may lodge his objections with the New Prem Vasundhara Co. Op. Hsg. Soc. or my client or her advocate within 15 days from the date of Publication of this notice failing which it shall be presumed that the title of the said flat is clear from any encumberance, adverse interest or title and thereafter no such objection shall be entertained

Place: Mumbai.

Date: 03/02/2020

Place: Mumbai

V.P. Tripathi (Advocate High Court) 7/C-302, Swayam, Poonam Garden, Mira Bhayander Rd, Mira Road (E), Thane-401107. Mobile: 9820241076

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client MR. ABDUL KALAM SHAHADAT KHAN an adult, Indian Inhabitant, having address at Shop No.3 & 4, Janata Bakery, Krishna colony, Ramkunwar Thakur Road, Dahisar (East) Mumba 400 068. That my client holding original documents in respect of the said shop premises situated at Shop No.3 & 4, Janata Bakery, Krishna colony, Ramkunwar Thakur Road, Dahisar (East) Mumbai 400 068 and the said original documents like (1) Agreement dated 4th day of April, 1983 on stamp paper of Rs.5/- between MANSURALI PREMJIBHAI DODHIA (First part) and 1) ABDUL KALAM SHAHADAT KHAN 2) HAROON SHAHADAT KHAN, 3) MUNNAKHAN INAYAT KHAN 4) MEHFUZUR REHMAN 5) ABDUL RAB (other part) (2) Agreement dated 4th day of April, 1983 on stamp paper of Rs. 760/- between MANSURALI PREMJIBHAI DODHIA (First part) and (1) ABDUL KALAM SHAHADAT KHAN 2) HAROON SHAHADAT KHAN, 3) MUNNAKHAN INAYAT KHAN 4) MEHFUZUR REHMAN 5) ABDUL RAB other part) (3)Licence No. 29698 issued by R/N Ward BMC U/s. 394 BMC Act. (4) Gumastha Licence No. R/N II 333 New in the name of M/s. Janata Bakery issued b R/N Ward under Shop and Establishment Act 1958. (5) Form B (Form of Licence) No 22953 issued by R/N Ward BMC Maharashtra Prevention of Food Adulteration Rules 1962. (6)Assessment Bill No.RN-16-0793-00-7 dated 01.10.97 issued by Assessor and Collector R/N Ward BMC prior to 1962. (7) Rent receipt dated 1.5.2000 issued by concerned Landlord. (8) 0ld Electricity bill consumer no. 0000770085 dated 30.12.1994. of BSES ltd. Mumbai (9) Electricity bill consumer No. D00070086 meter No. LF-2-dated 07.06.2000 issued by BSES Ltd. (10) Photopass receipt No. 0577552 dated 19.7.2000 have been lost or misplaced by my client and the same is not traceout by him inspite of his best effort and diligent search and therefore my client had lodged N.C. Complaint vide Regd. No. 422/ 2020 dated 01/02/2020 regarding loss of said original Documents

And if any person having or claiming to have any rights, title, interest to or to the said loss original documents in respect of the said Shop premises and if anybody has any claim, rights, title, to or under or in the nature of any for the same etc. should inform to me at my following address within 14 days from the date of publication of this notice vith necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address failing which it shall be deemed to have waived their objection and claim and Title Certificate shall be issued in respect of said Shop premise in favour of my client without any further intimation.

Date: 04/02/2020

Sd/- T.G. More, Advocate High court. House No. 10, Kamubai House, R.P. Road, Dahisar Gaothan, Dahisar (W), Mumbai - 68.

PUBLIC NOTICE

'The Konkan Muslim Education Society', a public trust registered under the Public Trust Act, 1950, bearing registration no. P.T.R. no. F-19 having its registered office at 158, Rais High School Campus, Thane Road, Bhiwandi 421 302, District Thane ("Trust") invites sealed tenders in respect of the joint development-cum-sale (i.e. development through the intervention of private developer where trust will alienate trust land for development purpose without contributing any trust funds, which will be in accordance with the terms and conditions mentioned in 'Tender Form') of its land, that is, all that piece or parcel of fragmented non-contiguous agricultural land admeasuring approximately 16.31 Acres bearing Survey Nos. as per title deed 65/1P (as per 7/12 extract 65/1B), as per title deed 65/7P (as per 7/12 extract 65/7A), as per title deed 65/7P (as per 7/12 extract 65/7B), 65/8, as per title deed 68P (as per 7/12 extract 68/1), as per title deed 69/5P (as per 7/12 extract 69/5A), 69/6, as per title deed and 7/12 69/9 (as per Schedule 3 69/9/1), 69/10, as per title deed and 7/12 113/1 (as per Schedule 3 113/1/1), as per title deed and 7/12 112 (as per Schedule 3 112/1), situate, lying and being within the revenue limits of Tehsildar Bhiwandi and Talathi Saja Vadavli via Rahur at Village: Rahur, Tal: Bhiwandi, Dist: Thane", on 'as is where is

Tender Forms (along with photocopies of constitution documents of trust & documents in relation to the Property) will be available for a period of 30 days from the date of this Advertisement, that is, from 04/02/2020 to 04/03/2020 that may be purchased from the Trust's office at the address mentioned below (Monday to Friday Timings 11am to 3pm) at the cost of Rs.5000/-, which will be non-refundable.

Interested parties may in person submit their tenders at the Trust's office address mentioned below between 11 am to 3 pm in the prescribed proforma alongwith the earnest money referred to herein below latest by 04/03/2020 and should accept all the terms and conditions/instructions mentioned in the Tender Form. No terms and conditions are expected in the Tenders. Tenders sent by any other mode will not be accepted. No tender documents will be accepted after the expiry of stipulated date and time for the purpose under any circumstances whatsoever.

Interested parties shall along with the Tender form submit a Demand Draft in the name of the Trust, that is, The Konkan Muslim Education Society of Thane District amounting to Rs. 25,00,000/- (Rupees Twenty-five Lakhs Only) as earnest money deposit, without which the Tender will not be considered. Late receipt of earnest money, that is, after closure of the bidding time, or non-receipt of earnest money will make the bidder disqualified and that tender will not be considered.

The sealed Tenders will be open on <u>05/03/2020</u>, at 5:00 pm at the address stated below. Terms and conditions of the agreement/MOU will be decided by the Trust. Final transaction will be made subject to the permission of the Charity Commissioner, Mumbai The Trust reserves right to cancel the tender at any time or

amend/withdraw any of the terms and conditions contained in the Tender Document, without assigning any reason, thereof. Trust has reserved all the rights to accept or reject the Tenders without giving any

(Address: 158, Rais High School Campus, Thane Road, Bhiwandi - 421 302. Dist. Thane Date: 03/02/2020

Dr. Musaddiq B. Patel Hon. Gen. Secretary, Konkan Muslim Education Society of Thane District, Bhiwandi.



Home First Finance Company India Limited CIN:U65990MH2010PTC240703 Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425

Email ID: loanfirst@homefirstindia.com NOTICE OF SALE THROUGH PRIVATE TREATY

Sale of Secured assets under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 - (Notice Under Rule 8 (6))

The undersigned as Authorized Officer of Home First Finance Company India Limited (Home First) has taken over possessior of the schedules property, in terms of section 13(4) of the subject act in connection with outstanding dues payable by you to us. Please refer our Notice dated 28/12/2019, wherein we informed that we have published Auction Notice in Active Times and Laxwadeep by fixing the Reserve Price of Rs. 5,79,600/-. The Auction was scheduled on 28/01/2020 The Auction could not be successful due to lack of any bidder.

Public at large is informed that the secured property(ies) as mentioned in the Schedule are available for sale through Private Treaty, as per the terms agreeable to the Company for realisation of Company's dues on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". Hence, in terms of the provisions of the subject Act and Rules made thereunder, we issue this notice to you to enable you to discharge the amount due to the Company and take back the assets mentioned in the schedule, failing which the assets will be sold to discharge the liabilities. This is without prejudice to any other rights available to the Company under the

subject Act or any other law in force. The interested parties may contact the Authorized Officer for further details/ clarifications and for submitting their offers. Sale shall be in accordance with the provisions of SARFAESI Act / Rules.

Name of the	Details of property/ owner of	Outstanding Amount as	Date & time of onsite
Account/ Guarantors	the property	on Demand Notice Date	Inspection of the property
Borrower(s):	Flat No. 015, 1st Floor, admeasuring about	Rs. 4,12,209/- as on	04/02/2020 to
Anil Baburao Jadhav	23.42 Sq. Mtr. (Built-up) Gajanan, Ganesh	03/10/2019 plus	08/02/2020
and	Nagar, Survey No. 13/1/A, 13/1/B, 13/1/C,	interest & other	11.00AM to 5.00PM
Baburao Dagadu	Village Harigram, Tal Panvel, District Raigad	incidental charges	(AO - Mr. Rushi Trivedi;
Jadhav		thereon.	Mob: 9920937911)
Date: 04/02/2020, Pla	ace: Mumbai Signed by Authoriz	ed Officer, Home First Fina	nce Company India Limited

दि.३ सोलापूर, (हिंदुर-थान समाचार) माघी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्याऐवजी होईल, त्यांना त्रास अशी ट्यवर-था पालिकेने केली की काय ? असा सवाल शहरातील प्रमुख प्रदक्षिणा रस्त्यासह रस्त्यांकडे इतर पाहिल्यावर पडत आहे. प्रदक्षिणा पालिकेने मार्गासह शहरातील काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी त्यात बारीक खडी ओतली आहे. त्यामुळे अनवाणी नगरप्रदक्षिणा करणाऱ्या भाविकांना वेदना सहन कराव्या लागत आहे. भाविकांच्या स्वागतासाठी खडीच्या पायघड्या अंथरल्या असा सवाल का? यात्रेचा आहे. माघी सोहळा बधवारी आहे. यात्रा तोंडावर आली शहरातील असताना प्रमुख रस्त्यांसह बऱ्याच रस्त्यांवरील खड्ड्यांत पालिकेने बारीक खडी भरली आहे. त्यावर अंशही डांबराचा दिसत नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांनी येथे यात्रा नियोजन आढावा बैठक घेतली. त्यामध्ये अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.तसेच चंद्रभागा वाळवंट, पासष्ट एकर, मंदिर परिसराची अधिक ाऱ्यां सह पाहणी केली. जिल्हाधिक ाऱ्यां सह अधिकाऱ्यांना र रूट यांवरील डांबरविरहित खडी न दिसावी, हे आश्चर्य आहे. अधिकारी आणि ठेकेदारांची घरे भरण्यासाठी वारकऱ्यांचे हाल करू नका. अशी संतप्त प्रतिक्रिया काही म हाराज मंडळींनी व्यक्त

भिनामामार

केल्या.

(हिंदुस्थान समाचार) रेल्वे स्टेशनजवळ मोबाइल हिसकावणारा बझार चोरटा सदर पोलिसांच्या जाळ्यात गणेश आला आहे. चंद्रकांत जाधव (रा. कॉलनी, सेटलमेंट सोलापूर) याला अटक करण्यात आल्याची माहिती फौजदार अल्ताफ शेख यांनी दिली. रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल विश्व समोखन जण मोबाइलवर बोलत थांबला होता. तेव्हा पाठीमागून आलेल्या **दु**चाकीर-वार तीन तरूणांनी त्यांच्या जवळील दोन मोबाइल हिसका मारून पळून गेले होते. गुन्हा करताना काही नागरिकांनी दुचाकीचा नंबर पाहिला होता. त्यावरून पोलिस शोध घेत होते. चोरीस गेलेला मोबाइल संशयित गणेश जाधव याच्याकडे माहिती असल्याची मिळाली होती. दोन दिवस पोलिस त्याच्या मागावर होते. त्याला जेरबंद केल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई फौजदार शेख, हवालदार गणेश कानडे,

बहुरे या पथकाने केली.

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. अब्दल कलाम शहादत खान

प्रौढ, भारतीय नागरीक, पत्ता: दुकान क्र.३ व ४, जनता बेकरी, कृष्णा कॉलनी, रामकुंवर ठाकूर रोड, दिहसर (पुर्व), मुंबई-४०००६८. असे की, माझे अशिलाकडे सदर दुकान जागा अर्थात दुकान क्र.३ व ४, जनता बेकरी, कृष्णा कॉलनी, रामकुंवर ठाकूर रोड, दिहसर (पुर्व), मुंबई-४०००६८ या जागेबाबत मुळ दस्तावेज आहेत आणि सदर मुळ दस्तावेज अर्थात (१) मन्सुरअली प्रेमजीभाई दोधीया (प्रथम भाग) आणि (१) अब्दुल कलाम शहादत खान, (२) हारून शहादत खान, (३) मुन्नाखान इनायत खान, (४ मेहफुजूर रेहमान, (५) अब्दल रब (इतर भाग) यांच्या दरम्यान रु.५/- च्या स्टॅम्प पेपरवर दिनांक १ एप्रिल, १९८३ रोजीचा करारनामा, (२) मन्सुरअली प्रेमजीभाई दोधीया (प्रथम भाग) आणि (१) अब्दुल कलाम शहादत खान, (२) हारून शहादत खान, (३) मुन्नाखान इनायत खान, (४) मेहफुजूर रेहमान, (प अब्दुल रब (इतर भाग) यांच्या दरम्यान रु.७६०/- च्या स्टॅम्प पेपरवर दिनांक ४ एप्रिल, १९८३ रोजीचा करारनामा तसेच (३) कलम ३९४ बीएमसी ॲक्टअन्वये आर/एन वॉर्ड बीएमसीद्वारा वितरीत परवाना क्र.२९६९८, (४) दुकान व आस्थापना कायदा १९५८ अन्वये आर/एन वॉर्डद्वारे वितरीत मे. जनता बेकरी यांच्या नावे गुमास्ता लायसन्स क्र.आर/एन।।३३३ न्यु. (५) महाराष्ट्र अन्न भैसळ रोखथाम अधिनयम १९६२ अन्वये आर/एन वॉर्ड बीएमसीद्वारा वितरीत फॉर्म बी (परवाना नमुना) क्र.२२९५३, (६) सन १९६२ चे पुर्वी करनिर्धारक व संकलक, आर/एन वॉर्ड बीएमसी यांच्याद्वारा वितरीत करनिर्धारण देयक क्र.आरएन-१६-०७९३-००-७ दि.०१.१०.९७, (७) संबंधित जमीन मालकांकडून वितरीत भाडेपावती दिनांक 0१.0५.२000. (८) बीएसईएस लिमिटेड, मुंबई यांचे जुने विज देयक ग्राहक क्र.0000७00८५ दि.३०.१२.१९९४. (९) बीएसईएस लिमिटेड यांचे द्वारा वितरीत विज देयक ग्राहक क्र.डी०००७००८६, मीटर क्र.एलएफ-२-दि.०७.०६.२०००. (१०) दिनांक १९.०७.२००० रोजीचे फोटोपास पावती ब्र ०५७७५५२ हे माझे अशिलाकडून हरवले किंवा गहाळ झाले आहे आणि अत्यंत शोध घेतल्यानंतरही माझे अशिलास ते सापडलेले नाही आणि म्हणन माझे अशिलांनी सदर मळ दस्तावेज हरवलेबाबत दिनांक 08.02.2020 रोजी नोंद क्र.४२२/२०२० नुसार एन.सी. तक्रार नोंद केली आहे.

आणि जर कोणा व्यक्तीस सदर दुकान जागेबाबत सदर हरवलेले मुळ दस्तावेजबाबत कोणताही अधिकार, हक्क, हित असल्यास आणि जर अन्य कोणास कोणत्याही स्वरुपाता दावा, अधिकार, हक्क असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे खाली नमुद केलेल्या त्यांच्या कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात कळवावे, अन्यथा असे आक्षेक व दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि पढील कोणत्याही माहितीशिवाय माझे अशिलाच्या नावे सदर दुकानाबाबत अधिकार प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

(टी.जी. मोरे) वकील, उच्च न्यायालय घर क्र.१०, कामुबाई हाऊस, आर.पी. रोड, दिनांक: 0४.0२.२0२0 दहिसर गावठाण, दहिसर (प.), मुंबई-४०००६८.

यूनियन बेंक **Union Bank** नेरळ शाखा

खान बहाद्र नाझे इमारत, नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड-४१०१०१.

परिशिष्ट ४ (नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनिय**न बँक ऑफ इंडिया, शहाड शाखा, मुंबईचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्य्रिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०१.०७.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. विकास तुकाराम कांबळे यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१४,२१,७०९.२२ (रुपये चौदा लाख एकवीस हजार सातशे नऊ आणि पैसे बावीस फक्त) आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात

कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा २८ जानेवारी, २०२० रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधाण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, नेरळ शाखा यांच्याकडे देय रक्कम रु.१४,२१,७०९.२२ (रुपये चौदा लाख एकवीस हजार सातशे नऊ आणि पैसे बावीस फक्त) अधिक त्यावरील व्याज व खर्च जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

१) फ्लॅट क्र.००२, तळमजला, बी विंग, श्रीओम कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, हेंद्रापाडा, बदलापूर (प.)-४२१५०३.

प्राधिकृत अधिकारी

.... अर्जदार

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : २८.०१.२०२०

युनियन बँक ऑफ इंडिया www.unionbankofindia.co.in

उपनिबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ताः ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौ. सोसायटी, हनुमान चौक, मुलूड पूर्व मुंबई-४०००८९

जाहिर नोटीस

यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्या.	
पत्ताः ओम रूप को-ऑप हौसिंग सोसायटी, पहिला मजला	,

दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी मुंबई-४०००३३

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	जाब देणार क्रमांक
٩	श्री. नंदकुमार हशा पुगावकर	90/90/98	३४२३/१९	90849	٩
२	श्री. सलील भरत देशमुख	90/90/98	३४२३/१९	90849	२
3	श्री. सजय लुकास जाधव	96/90/98	३४२३/१९	90849	3
8	श्री. योगेश निवृत्ती पवार	96/90/98	३४२४/१९	२६०३९	٩
4	श्री. बाळासाहेब सिताराम महाबरे	9७/9०/98	३४२४/१९	२६०३९	२
Ę	श्री. बाळासाहेब सिताराम महाबरे	90/90/98	३४२५/१९	४१९१५	٩
Ø	श्री. योगेश निवृत्ती पवार	96/96/98	३४२५/१९	४१९१५	२
L	सौ. स्नेहा ज्ञानु कदम	90/90/98	३४२७/१९	२१३५७	٩
9	श्री. चंद्रकात बाबु कोतवाल	96/90/98	३४२७/१९	२१३५७	3
90	श्री. मनोज सुभाष परब	96/96/98	३४२९/१९	५१८९१	3
99	श्री किसन शकर डेरे	90/90/98	३४३१/१९	१४०४८	२
٩२	श्री. किसन शकर डेरे	9७/9०/9९	३४३२/१९	१६५१३	२
٩३	श्री. वसत एकनाथ साळखे	96/90/98	३४३३/१९	६६१६९	٩
98	श्री. अनत परशुराम डोईफोडे	96/96/98	3833/9 ?	६६१६९	२
१५	श्री. राघव नानाजी जाधव	१७/१०/१९	३४३३/१९	६६१६९	3
٩६	श्री. राहुल धनजी परमार	90/90/98	३४३४/१९	७८०६७	२
ঀ७	श्री. संदिप बापू बिडवाई	१७/१०/१९	३४३५/१९	५००७२	٩
96	श्री काशिनाथ रामचंद्र पाटील	१७/१०/१९	३४३५/१९	५००७२	२
98	श्री. बापुसाहेब बाजीराव अडसळ	१७/१०/१९	३४३७/१९	६६७८८	3
२०	श्री. महेंद्र शत्रुघ्न म्हापणकर	१७/१०/१९	383 <i>L</i> /98	939624	٩
२१	श्री. महेश त्रिकमभाई गोहिल	१७/१०/११	383 <i>L</i> /98	939624	3
२२	श्री प्रशात दत्ताराम मेस्त्री	१७/१०/१९	३४४०/१९	७९२२९	٩
23	श्री. विलास गणपत शिवडीकर	१७/१०/१९	३४४०/१९	७९२२९	3
२४	श्री. विकास मोहन राजपुत	१७/१०/१९	३४४१/१९	993000	٩
२५	सौ. मगला मनोज सझगिरी	१७/१०/१९	३४४१/१९	993000	२
२६	श्री. नम्रता रघुनाथ साळकर	१७/१०/१९	३४४२/१९	६२७४७	٩
રહ	श्री काशिनाथ सोनु तुगर	१७/१०/१९	३४४२/१९	६२७४७	२
२८	श्री. सुधाकर बापु कोनकरे	96/90/98	३४४२/१९	६२७४७	3
२९	श्री महेशकुमार विष्णु कभार	१७/१०/१९	३४४३/१९	११६१६३	3
3о	श्री. किसन शकर डेरे	१७/१०/१९	३४४४/१९	१२९९४०	٩
39	सौ. लिना गजवीर रेळे	१७/१०/११	३४४५/१९	१०८६८०	3
32	सौ. लिना गजवीर रेळे	१७/१०/११	३४४६/१९	१२८६७३	٩
33	श्री. राजेश नामदेव घोडके	१७/१०/१९	३४५०/१९	999६98	٩
38	श्री. शातवन लक्ष्मण बुचडे	१७/१०/१९	३४५०/१९	999698	२
34	श्री. सुनिल अशोक इनामदार	9७/9०/9९	३४५१/१९	904609	٩
3&	श्री. शैलशे यशवत सावत	१७/१०/१९	३४५१/१९	904609	२
30	श्री सचदेव दुर्गाकात मिश्रा	१७/१०/११	३४५१/१९	904609	3
36	श्री. समिल सिताराम चव्हाण	90/90/98	३४५२/१९	924230	2
39	श्री. दिपक गुणाजी जाधव	96/90/98	3847/98	924230	3
80	श्री. दिपक हरिश्चंद्र घनाळी	90/90/98	३४५३/१९	१००५०६	3
४१	श्री. दिपक गुणाजी जाधव	१७/१०/१९	३४५४/१९	१२३८५६	٩
1	1 ^ ~ ~	1 , ,		1	1

सदर दाव्याचे कामी अर्जदार यानी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंत प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत.

उपनिर्दिष्ठ अर्जासंबधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ०७.०२.२०२० रोजी दुपारी ०२.३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रासह आपण या न्यायालयात हजर रहावे या नोटीशीव्दारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया

नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्वपूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनाक ३१.०१.२०२० रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



४२ श्री. समिल सिताराम चव्हाण

४३ श्रीम. दिपाली दर्योधन ताबे

४४ श्री. सजय वसत तळेकर

४५ श्री. दिगंबर पांडरंग भोसले

४७ श्री. महादेव भागोजी नितोरे

४८ श्री. प्रकाश पांडरग कराडे

४९ श्री. रविंद्र काशिराम कसबे

४६ श्री. विशाल आत्माराम कुलवडे

उपनिबंधक सहकारी संस्था. (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

१७/१०/१९ ३४५४/१९ १२३८५६

90/90/98 3848/98 993429

90/90/98 3848/98 993429

96/90/98/3848/98/993429

१७/१०/१९ | ३४६०/१९ | ५३६५११

90/90/98 3863/98 6688888

90/90/98 3863/98 6688888

१७/१०/१९ | ३४६३/१९ | ६६४९९२

3

3

2

प्रिमिअर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ४. भिमा वैतरणा कॉम्प्लेक्स. सर पोचरबानवाला रोड. वरळी -मंबर्ड-४०००३०. **दर.:**०७३१–२४९९९१०. **फॅक्स:**०७३१–४२४१९९९. CIN: L65920MH1983PLC030629, वेबसाईट:www.premiercapservices.in, ई-मेल: www.premiercapservices@gmail.com

. **सूचना** येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्यूलेशन्स २०५५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्यां तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२० रोजी प्रिमिअर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड (कंपनी)च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्य www.premiercapservices.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहे त्या स्टॉव म्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

प्रिमिअर कॅपिटल सर्विसेस लिमिटेडकरि प्राजंली दुवे (कंपनी सचिव) एम.क्र.:ए५२१७९

दिनांक: ०३.०२.२०२०

PUBLIC NOTICE

'The Konkan Muslim Education Society', a public trust registered under the Public Trust Act, 1950, bearing registration no. P.T.R. no. F-19 having its registered office at 158, Rais High School Campus, Thane Road, Bhiwandi 421 302, District Thane ("Trust") invites sealed tenders in respect of the joint development-cum-sale (i.e. development through the intervention of private developer where trust will alienate trust land for development purpose without contributing any trust funds. which will be in accordance with the terms and conditions mentioned in 'Tender Form') of its land, that is, all that piece or parcel of fragmented, non-contiguous agricultural land admeasuring approximately 16.31 Acres bearing Survey Nos. as per title deed 65/1P (as per 7/12 extract 65/1B), as per title deed 65/7P (as per 7/12 extract 65/7A), as per title deed 65/7P (as per 7/12 extract 65/7B), 65/8, as per title deed 68P (as per 7/12 extract 68/1), as per title deed 69/5P (as per 7/12 extract 69/5A). 69/6, as per title deed and 7/12 69/9 (as per Schedule 3 69/9/1), 69/10, as per title deed and 7/12 113/1 (as per Schedule 3 113/1/1), as per title deed and 7/12 112 (as per Schedule 3 112/1), situate, lying and being within the revenue limits of Tehsildar Bhiwandi and Talathi Saia Vadayli via Rahur at Village: Rahur, Tal: Bhiwandi, Dist: Thane", on 'as is where is

Tender Forms (along with photocopies of constitution documents of trust & documents in relation to the Property) will be available for a period of 30 days from the date of this Advertisement, that is, from $\underline{04/02/2020}$ to $\underline{04/03/2020}$ that may be purchased from the Trust's office at the address mentioned below (Monday to Friday Timings 11am to 3pm) at the cost of Rs.5000/-, which will be non-refundable.

Interested parties may in person submit their tenders at the Trust's office address mentioned below between 11 am to 3 pm in the prescribed proforma along with the earnest money referred to herein below latest by 04/03/2020 and should accept all the terms and conditions/instructions mentioned in the Tender Form. No terms and conditions are expected in the Tenders. Tenders sent by any other mode will not be accepted. No tender documents will be accepted after the expiry of stipulated date and time for the purpose under any circumstances whatsoever.

Interested parties shall along with the Tender form submit a Demand Draft in the name of the Trust, that is, The Konkan Muslim Education Society of Thane District amounting to Rs. 25,00,000/- (Rupees Twenty-five Lakhs Only) as earnest money deposit, without which the Tender will not be considered. Late receipt of earnest money, that is after closure of the bidding time, or non-receipt of earnest money will make the bidder disqualified and that tender will not be considered.

The sealed Tenders will be open on 05/03/2020, at 5:00 pm at the address stated below. Terms and conditions of the agreement/MOU will be decided by the Trust. Final transaction will be made subject to the permission of the Charity Commissioner, Mumbai.

The Trust reserves right to cancel the tender at any time or amend/withdraw any of the terms and conditions contained in the Tender Document, without assigning any reason, thereof. Trust has reserved all the rights to accept or reject the Tenders without giving any

(Address: 158, Rais High School Campus, Thane Road, Bhiwandi - 421 302. Date: 03/02/2020

Dr. Musaddiq B. Patel Hon. Gen. Secretary, Konkan Muslim Education Society of Thane District, Bhiwandi.

मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायाालय

व्यावसायिक दावा क्र.२७१/२०१९ (सीपीसी आदेश ५, नियम २०(१)(अ))

तक्रार दाखल १९.१२.२०१९ दिवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेतांकाचे आदेश व्ही.आर.१, उच्च न्यायालय कायदा २०१५ व

व्यावसायिक न्यायालय, व्यावसायिक विभाग व व्यावसायिक अपिलीय विभाग यांचे कलम ६ अन्वये व्यावसायिक विवादबाबत दावामधील विषयांचे तजवीजीकरिता समन्स. कर्णावती फायनान्स लिमिटेड, भारतीय कंपनी कायदा १९५६ च्या तरतुदीअंतर्गत नोंदणीकृत कंपनी यांचे नोंदणीकृत कार्यालय-७०५, पाम स्प्रींग सेंटर, लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४.

....फिर्यार्ट विरूद्ध **१. सुखवंतकौर भोई,** प्रौढ, वय ७० वर्षे, व्यवसाय-एन.ए., र/ठि.: ३०४, सी विग, साई आशिष

ारत, संतोषी माता मंदिरा समोर, भांडूप (प.), मुंबई-४०००७८ २. **लखर्वीदर सिंग भोई**, प्रौढ, वय ३७ वर्षे, र/िंट.: फ्लॅंट क्र.९, ४था मजला, रमेश कोहौसोलि भाटीया हॉस्पिटजबळ, गाव रोड, भांडूप (प.), मुंबई–४०००७८.

३. रणजीतकौर एल. भोई, प्रौढ, वर्य ३८ वर्षे, र/ठि.: फ्लॅट क्र.९, ४था मजला, रमेश कोहौसोलि भाटीया हॉस्पिटजवळ, गाव रोड, भांडूप (प.), मुंबई-४०००७८.

ज्याअर्थी वर नामित फिर्यादींनी व्यावसायिक विवादाबाबत दावा दाखल केला असन तम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, विद्यमान समन्स सेवेच्या ३० दिवसांत लेखी अहवाल साद्र करावा आणि जर तम्ही सदर ३० दिवसांच्या कालावधीत जे अन्य इतर दिवशी लेखी अहवाल सादर करण्या न्यायालयाद्वारे विहीतप्रमाणे समन्स सेवेच्या तारखेपासून १२० दिवसांच्या आत न्यायालयास योग्य वाटेल त्याप्रमाणे शुल्क जमा करून आणि लेखी स्वरुपात कारण नोंद करण्याकरिता लेखी अहवाल साद करण्यात यावे. समन्स सेवेच्या तारखेपासून १२० दिवस समाप्तीनंतर लेखी अहवाल सादर करण्याचे तुमचे अधिकार काढून घेतले जातील आणि नोंदीवर लेखी अहवाल घेण्यास न्यायालय मान्यता देणार नाही फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

- अ. सदर न्यायालयाने प्रतिवादींना संयुक्तपणे व वेगवेगळेपणे आदेश व हुकूमनामा देण्यात यावा की, सद दावा दाखल केल्याच्या तारखेपासन संपर्ण रक्कम आणि/किंवा मक्ततेपर्यंत २.४% प्रतिवर्ष दराने पुढील व्याजासह २५.१०.२०१९ पासून प्रकरण 'पी' मध्ये जोडलेले व चिन्हांकीत असे दाव्याच्य तपशिलाअंतर्गत नमुद मुद्दल रक्कम रु.१०,००,०००/- (रुपये दहा लाख फक्त) तसेच जमा केलेले व्याज रक्कम रु.६,७६,०००/- (रुपये सहा लाख शहात्तर हजार फक्त), एकूण सरासर्र रक्कम रु.१६,७६,०००/- (रुपये सोळा लाख शहात्तर हजार फक्त) फिर्यादींकडे जमा करावे
- या व्यतिरिक्त फिर्यादींनी संयुक्तपणे किंवा वेगवेगळेपणे प्रकरण 'पी' मध्ये दाव्याच्या तपशिलाअतंर्गत नमुद कायदेशीर शुल्क म्हणून रक्कम रू.१५,००,०००/- (रुपये पंधरा लाख फक्त) फिर्यादींकर
- प्रतिवादींनी संयक्तपणे व वेगवेगळेपणे सदर दावा दाखल केल्याच्या तारखेपासन संपर्ण रक्कम आणि किंवा मुक्ततेपर्यंत २.४% प्रतिवर्ष दराने पृढील व्याजासह २५.१०.२०१९ पासून मृद्दल रक्का 5. १०.००.००० / - (रुपये दहा लाख फक्त) तसेच जमा न केलेले व्याज रक्कम रु.६.७६.००० - (रुपये सहा लाख शहात्तर हजार फक्त), एकूण सरासरी रक्कम रु.१६,७६,०००/- (रुपये सोळा लाख शहात्तर हजार फक्त) आणि प्रकरण 'पी' मध्ये दाव्याच्या तपशिलाअतंर्गत नम् कायदेशीर शुल्क म्हणून रक्कम रू.१५,००,०००/- (रुपये पंधरा लाख फक्त) फिर्यादींकडे जम करण्यास अयशस्वी ठरल्यास दावा मालमत्ता (प्रकरण 'ए' मध्ये नमुद) विक्री करण्याचे आदेश द्यावेत आणि विक्रीमधुन आलेली संपुर्ण रक्कम फिर्यांदीच्या दाव्याच्या समाधानाकरिता वापरण्यात
- विद्यमान दाव्याची सुनावणी व अंतिम निवाडा शिल्लक असताना मा. न्यायालयाने प्रतिवादींना संयुत्त किंवा वेगवेगळेपणे आदेश व निर्देश द्यावेत की, रक्कम रु.१६,७६,०००/- (रुपये सोळा लाख शहात्तर हजार फक्त) या रकमेची प्रतिभूती द्यावी.
- विद्यमान दाव्याची सुनावणी व अंतिम निवाडा शिल्लक असताना मा. न्यायालयाने प्रतिवादींना संयुत्त किंवा वेगवेगळेपणे आदेश व निर्देश द्यावेत की, रू.१५,००,०००/- (रुपये पंधरा लाख फक्त या रकमेची प्रतिभूती द्यावी.
- विद्यमान दाव्याची सनावणी व अंतिम निवाडा शिल्लक असताना मा. न्यायालयाने प्रतिवादींना संयुत्त किंवा वेगवेगळेपणे आदेश व निर्देश द्यावेत की, प्रत्येक प्रतिवादीने त्यांची वैयक्तिक मालमत्ता प्रतिज्ञापत्र सादर करावे आणि प्रतिवादींना त्यांची संपुर्ण मालमत्ता तृतीय पक्ष अधिकार निष्पाद करून आणि/किंवा हस्तांतर करण्याद्वारे कोणत्याही व्यवहारापासून रोखण्यात यावे.
- दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना कोर्ट रिसीव्हर, उच्च न्यायालय, मुंबई किंव अन्य इतर योग्य व उचित व्यक्तीला फ्लॅट क्र.९, ४था मजला, रमेश, भाटीया हॉस्पिटलजवळ, गाव रोड, भांडुप, मुंबई-४०००७८ या प्रकरण 'ए' मध्ये दावा मालमत्तेचे कोर्ट रिसीव्हर म्हणन नियत्त करावेत तसेच त्यांना दिवाणी प्रक्रिया १९०८ चे नियम १ चे आदेश ४० अंतर्गत सर्व अधिकारांसह प्रतिवादींची सर्व मालमत्तेचा ताबा घेण्यासह कर्ज रक्कम परतफेडी म्हणून विक्री व वितरणाच प्रकियेचा अधिकार द्यावा
- दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना सदर न्यायालयाने प्रकरण 'ए' मध्ये सविस्तरपणे नमुद केलेल्या दावा मालमत्तेबाबत कोणत्याही स्वरुपाचे तृतीय पक्ष अधिकार करण्यास किंवा भाडेपट्टा करण्यास आणि/किंवा ताबासह निवारण करण्यापासून सदर मा. न्यायालयाच्य आदेशान्वये स्वत: प्रतिवादी किंवा त्यांचे सेवक, प्रतिनिधी किंवा अन्य इतरांना रोखण्यात यावे
- असे की, वरील विनंती (क) व (फ) मधील अधअंतरीम सहाय्य मान्य करावे ज. दाव्याच्या शुल्काकरिता आणि
- ख. विद्यमान परिस्थिती व सत्यतेनुसार सदर मा. न्यायालयास योग्य व उचित वाटेल त्याप्रमाणे इतः पढील सहाय्य किंवा इतर सहाय्य

हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर मा. न्यायालयासमक्ष १२ फेब्रुवारी, २०२० रोर्ज त.११.००वा. व्यक्तिश: किंवा सदर प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलामार्फत किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमूद फिर्यादींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अश इतर व्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि तुमच्या उपस्थितीकरिता प्रस्ताव सूचनेच्या अंतीम निवारणासार्ठ तारीख निश्चित केली असल्याने तुम्ही त्या तारखेला तुमचे सर्व साक्षीदार सांदर करावे आणि तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की, वर नमूद तारखेला तुम्ही गैरहजर राहिल्यास प्रस्तावाची सूचना सुनावर्ल जोईल आणि तुमच्या गैरहजेरीत निर्णय दिला जाईल आणि तुमच्या प्रकरणाच्या पृष्ठयर्थ तुमची इच्छ सल्यास फिर्यादींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे समाविष्ट दस्तावेज जर तुमच्या ताब्यात असतील तर तमच्या वकिलासह पाठवावेत.

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

आज दिनांक ३१ जानेवारी, २०२०

मे. मेहता ॲण्ड गिरधरलाल फिर्यादींचे वकील

फोर्ट, मुंबई-४००००१.

शिक्का ६३. जलाराम ज्योत. ३रा मजला. जन्मभमी मार्ग.

सही/ निबंधकाकरित शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबः सही /

मुद्रव ३१ जानेवारी, २०२० Place: JAIPUR

Date: 3rd February, 2020

केनरा बैंक 📣 Canara Bank

वरळी शाखा, ८४, मार्तंड, डॉ. ए.बी. रोड. वरळी. मंबई-४०००१८ दूर::०२२-२४९७५४३०/८४५४९४०११३, ई-मेल:cb0113@canarabank.com

ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

बालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **कॅनरा बँक**चे ाधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम नहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ३०.१०.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार मे. एसएसआरपी जनरल ट्रेडिंग कंपनी, १बी-९६, १ला मजला, पॅरेगॉन प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई-४०००७० यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू..७०,५०,२५५.७० **(रुपये सत्तर लाख पन्नास हजार** दोनशे पंचावन्न आणि पैसे सत्तर फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचित सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेचा ताबा **१ फेब्रुवारी, २०२०** रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भार कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताह त्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा बँक, वरळी शाखा** ८४, मार्तंड, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई यांच्याकडे रू.७०,५०,२५५.७० (रुपये सत्तर लाख पन्नास हजार दोनशे पंचावन्न आणि पैसे सत्तर फक्त) अधिक व्याज जमा करावे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

थ्री. श्रीकृष्ण एस. गडेकर व श्रीमती मंगला एस. गडेकर यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१०५, बी विंग जयशुभ लक्ष्मी कोहौसोलि., गाव नवघर, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७, क्षेत्रफळ ४८.७९ चौ.मी बिल्टअप क्षेत्र या जागेचे तत्सम तारण.

दिनांकः ०१.०२.२०२० सही / ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

homefirst

सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड

बिल्डिंग, २रा मजला, १९५, नरीमन पॉईंट,

मुंबई-४०००२१. दुरध्वनी क्र. ४०१९८६००,

फॅक्स क्र. ४०१९८६५०,

वेबसाईट:www.saraswaticommercial.com

ई-मेल:saraswati.investor@gcvl.in,

प्रीआयएन:एल५१९०९एमएच१९८३पीएलसी१६६६(

सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिं

ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्र

२०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०१५

रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२० रोजी दु. १२.००वा. कंप्रनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे कंपनीच्या प्रतिभृतीमधील व्यवहाराकरिता व्यापा

-13 - 1 - 1 - 1 - 1 - 2 खिडकी कंपनीचे सर्व संचालक, पदसिद्ध व्यक्ती आणि

त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता ३१ डिसेंबर

२०१९ पासून बंद ठेवण्यात आली आहे ती १२ फेब्रुवारी

२०२० रोजी संचालक मंडळाद्वारे मान्यतेप्रमाणे ३१ डिसेंबर, २०१९) रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे

नेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८

गसांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर पत्र व्यवहार

कंपनीचे संचालक, पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे जवळचे

www.saraswaticommercial.com

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरित

व बीएसई लिमिटेडच्या

सही/-

अवनी संघर्व

कंपनी सचिव व

सक्षम अधिकारी

माहिती

नातेवाईकांना पाठविण्यात आले आहे.

उपरो क्त

दिनांक: ०३.०२.२०२०

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड सीआयएन: यु६५९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाईट: homefirstindia.com द्र.क्र.:१८००३०००८४२५ ई–मेल: loanfirst@homefirstindia.com

खासगी व्यवहाराने विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (नियम ८(६) अन्वये सूचना) अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेची विक्री.

बालील स्वाक्षरीकर्ता हे एचएफएफसीचे प्राधिकृत अधिकारी असून अनुसुचीत मालमत्तेचा ताबा घेतला आहे. कायद्याच्या कलम १३(४) नुसार आमच्याकडे तुम्ही देय असलेले थकबाकी रक्कमसंदर्भात. कृपया आमची सुचना दि.२८.१२.२०१९ पहावी. ज्यामध्ये आम्ही सुचित केले आहे की, आम्ही आरक्षित मुल्य 5.५,७९,६००/– निश्चितीद्वारे ॲक्टीव्ह टाईम्स व मुंबई लक्षदीपमध्ये लिलाव सूचना प्रकाशित केली होती. लिलाव २८.०१.२०२० रोजी ठेवण्यात आला

होता. कोणत्याही बोलिदाराने यशस्वी बोली न दिल्याने लिलाव झाला नाही. सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खाली अनुसुचीत नमुद मालमत्ता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर कंपनीची रक्कम मुक्ततेकरिता कंपनीला मान्य नियमानुसार खासगी व्यवहाराने विक्रीकरिता उपलब्ध आहे. म्हणून कायद्याच्या तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आम्ही नुम्हाला सुचना देत आहोत की, सदर सुचना तारखेपासून ३० दिवसांत कंपनीकडे रक्कम जमा करावी आणि खालील अनुसुचीत मालमत्तेचा ताबा परत घ्यावा अन्यथा मालमत्तेची विक्री केली जाईल. सदर सूचना संबंधित कायदा व अंमलातील इतर विधी अन्वये कंपनीला उपलब्ध इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय

इच्छुक पक्षकारांनी तपशील/स्पष्टीकरणाकरिता आणि त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा. विक्री ही सरफायसी कायद्याच्या तरतुदीअंतर्गत असेल.

खाते/जामिनदाराचे	मालमत्तेचे तपशील/	मागणी सूचना तारखेला	मालमत्तेचे निरीक्षण
नाव व पत्ता	मालमत्तेचे मालक	थकबाकी रक्कम	तारीख व वेळ
कर्जदार: अनिल	फ्लॅट क्र.०१५, १ला मजला, क्षेत्रफळ सुमारे	०३.१०.२०१९ रोजी देय	०४.०२.२०२० ते ०८.०२.२०२०
बाबुराव जाधव व	२३.४२ चौ.मी बिल्टअप, गजानन, गणेश नगर,	रु.४,१२,२०९/- अधिक	रोजी स.११.०० ते सायं.५.००
बाबुराव दगडू जाधव	सर्व्हे क्र.१३/१/ए, १३/१/बी, १३/१/सी, गाव	त्यावरील व्याज व इतर खर्च	(एओ-श्री. ऋषि त्रिवेदी-
	हरिग्राम, तालुका पनवेल, जिल्हा रायगड.		मोबा.:९९२०९३७९११)
दिनांक: ०४.०२.२०२०,	०, ठिकाण: मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड		

अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स (इंडिया)

(सीआयएन: एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४२८९१) नोंदणीकृत कार्यालय: १८ए व १८बी, जॉली मेकर चेंबर्स-२, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.क्र.:०२२-२२८५०१०१, फॅक्स क्र.:०२२-२२०४०७४४, ई-मेल: cs.ho@advanihotels.com

३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(
	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	३१.१२.२०१९	३१.१२.२०१९	३१.१२.२०१८
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२१९८.१९	४९८६.९७	२००८.५७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	98.88	७७६.८८	३८०.५२
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	98.88	७७६.८८	३८०.५२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६२२.२६	६६३.२४	२७८.८७
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	६२०.६७	६५८.८६	२८३.३९
उत्पन्न प्रतिभाग (रू.२/ – प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)			
१. मूळ ईपीएस (रु.)	9.34	9.83	0.80
२. सौमिकृत ईपीएस (रु.)	9.34	9.83	0.40

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या http://www.caravelabeachresortgoa.com वेबसाईटवर आणि बीएसई व एनएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीने व करिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०३ फेब्रुवारी, २०२०



सुंदर जी. अडवाणी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००००१३६५



VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED

CIN: L31401MH2007PLC171844 Read. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road.

Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058 Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajasthan) Phone: 141-6667777 Extn. 775; Website www.vetoswitchgears.com

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that an Extra-Ordinary General Meeting of the members of Veto Switchgears and Cables Limited will be held on Friday, February 28th, 2020 at 12:00 P.M. at Hotel Radisson Blu, Plot No. 5-6, Airport Plaza, Tonk Road, Durgapura, Jaipur-302018, Raiasthan for the purpose of transacting the business as detailed in the Notice convening the EGM. The Company has completed the dispatch of the Notice of the EGM to all the members to their registered address or email id's as on January 24th, 2020 (Cut-off date for dispatch of EGM Notice) and the same is available on the website of the company www.vetoswitchgears.com. The notice is being sent to all Members whose names appear in the Register of Members/ List of Beneficial Owners received by NSDL and CDSL as on the

Physical copies of the same will also be available for inspection during the business hours at our registered office and any member who wishes to have a physical copy of the same may write to the company at cs@vetoswitchgears.com. In case you want to register your e-mail address or as and when there is a change in your e-mail address, you are requested to update the same with your Depository Participant/ Registrar & Transfer Agent of the company, as the case may be.

Notice pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company is providing the facility for voting through electronic means ("remote e-voting"), to enable them to cast their vote electronically on resolution proposed to be passed in the EGM. The board has appointed Ms. Manisha Kalra, Practicing Company Secretary as the Scrutinizer for conducting e-voting in fair and transparent manner.

The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by CDSL, on the resolution set forth in this Notice. The remote e-voting period begins on February 25th, 2020 at 09:00 A.M. and ends on February 27th, 2020 at 05:00 P.M. and during this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date of 21st February, 2020 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The person whose name appear on the register of members/ beneficial owners as on the cut-off date i.e. 21st February, 2020 can follow the process of obtaining login ID and password as described in the notice of EGM. If such member is registered with CDSL for e-voting the existing user-ID and password can be used for casting the vote. Once a vote on the resolution is cast and submitted, it shall be final and cannot be altered subsequently. The members who have cast their vote prior to the meeting through remote e-voting may attend the meeting but shall not be allowed to cast their vote again. The facility of voting through poll paper shall be available at the meeting, for the members who have not casted their vote through remote e-voting. The members may

also fill the proxy form, in case they have appointed a proxy. The details and procedure for remote e-voting has been mentioned in the notice of EGM.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting $manual\ available\ at\ www.evoting india.com\ under\ help\ section\ or\ write\ an\ email\ to\ help\ desk.evoting\ @cdslindia.com.$

Investors may also refer to the websites: www.vetoswitchgears.com, www.nseindia.com and www.bseindia By order of the Board for VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED

(Mr. Akshay Kumar Gurnani) **Managing Director & CEO**